NAKODA GROUP OF INDUSTRIES LIMITED

Plot No. 239, South Old Bagadganj, Small Factory Area, 🔥 + 91 712 2778824 Nagpur 440 008. Maharashtra, INDIA. CIN Number : L15510MH2013PLC249458

+91 712 2721555

😑 info@nakodas.com % www.nakodas.com



Date: - 22.01.2021

To,

Bombay Stock Exchange Limited (BSE Ltd) Listing / Compliance Department, Phiroze jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

BSE Scrip Code:-541418

Sub: - Intimation about Newspaper Advertisement for the Notice of the Extra - Ordinary General Meeting, Book Closure, Cut off date, E-voting, Bonus Issue, Increase in Authorized Capital and Migration of company from BSE SME Platform to BSE Main Board.

Dear Sir/Madam,

Pursuant to regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, we enclosed herewith the copies of notice published in Newspapers on 22.01.2021 regarding the Extra - Ordinary General Meeting, Book Closure, E-voting, Cut off date / record date for EGM, Bonus Issue, Increase in Authorized Capital and Migration of company from BSE SME Platform to BSE Main Board.

1. English Daily: - "Indian Express" Dated 22.01.2021.

2. Regional Language Daily: - "Loksatta" Dated 22.01.2021.

You are requested to please take the note of same in your record.

Kindly acknowledge the receipt of the same.

Yours truly, For Nakoda Group of Industries Limited

OFIND NAGPUR

Company Secretary & Compliance Office

Encl: - As Above

Pratul Wate

uate : בזועוונענען אונייזיגעוופוס), יוייאַע		गाउकार स्थळ स्पर्धा दिनांक							
	स्पर्धा	वयोमर्यादा			पुरस्कार	५ प्रोसात्मक	Contraction of the second	स्पथा दिनाक	अर्जदारांसह इतर व्यक्तींचे काही गहाण/बोजा/हक्क/कर्ज/आक्षेप/
		The Rold Part	प्रथम	द्वितीय	तृतीय	५ प्रासात्मक बक्षीस	and a track of	Langiburni .	असल्यास ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या (१ महिना
NAKODA GROUP OF INDUSTRIES LIMITED			0.20	पारितोषिक	पारितोषिक	पारितोषिक	स्पर्धेच्या	28/08/2028	संबंधित मुळ कागदपत्रासह आपला आक्षेप अमरावती गृहनिर्माण
CIN: - L15510MH2013PLC249458	Wall Wall	खुला	पारितोषिक	र. ७०००/-	रु. ५०००/-	रु. १०००/-	दिवशी	वेळ ११.००	विकास मंडळ, गृहनिर्माण भवन टोपे नगर, अमरावती या कार्यालयात वि
Registered Office: - 239, South Old Bagadganj, Small Factory Area, Nagpur-440008 Contact:-0712-2778824, Email:- cs@nakodas.com, Website:- www.nakodas.com	Painting	5	रु. १०,०००/- व प्रमाणपत्र	व प्रमाणपत्र	व प्रमाणपत्र	प्रत्येकी	कळविण्यात	वाजता पासून	व्यवस्थापक यांचे समक्ष वैयक्तिकपणे प्रत्यक्ष हजर राहून संपूर्ण ना
Contact:-U/12-2//8824, Entail- Compared and a store an	भिंती चित्र	a solution of	व प्रमाणपत्र	9 3419144	9 201-112	is of a reality	येईल.	A Construction of the	भ्रमणध्वनी/दूरध्वनी क्रमांकासह लेखी सादर करून त्यांची पोहोच
<u>आसागन्य/ विशेष सर्वसायारण सभा, ई - वोटींग आणि बुक वलोजरवी सूवना</u> ते संसायारण समा ईजीएग) योगवा विदेवला सदस्यांगे असामान्य/ विशेष संसायारण समा ईजीएग) योगवार 15 ॥ देग्यात येते की नाकोडा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज विभिदेवला सदस्यांगे असामान्य/ विशेष संसायारण समा इंजीएग)	× · · · 0	2	हिती नगर परिषद क	ार्यालयाञी खाल	। ल भमणध्वनी क	मांकावर संपर्क सा	ाधावा.	afara un compa	तसेच सक्षम न्यायालयाकडून होणाऱ्या कार्यवाहीस स्थगनादेश प्राप
त्रा देण्यात येते की नाकोडा ग्रुप आफ इडएट्रोज (लामटडप्या संसरपाय) जाता पूर्व केल्यानुसार व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी [सी, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित केली जाईल. ईजीएम च्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी	स्पंधसंबधाः	वा सावस्तर मा	७२०९२, मुफ्तार सं	य्यदः ९१५८३८६	१७७. कंदन बाव	नकरः ८६६८५५१	9002	trainer restaurant s	
सि, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजला आयोजित केंती जाइल. इंजाएंग च्या सूचनत नमूर कल्लोनुसार व्यत्पताचेना व्यवार एन माल जो कॉन्फ्रनिंग / अन्य ऑडिजो दिल्युअल सामान (विसी) / ऑएसिएमि) हो से संभी जागा मुझर्ख के. 239, दक्षिण जुना बगडरॉज बात क्षेत्र, मानपूर-440008 असे मानली जाईल. ईजीएम मध्ये खालील नमूर ठरात सतस्यांच्या मान्यतेसाती प्रस्तावित केले आहे.	दुगरा खडल	1004: 222540	34014, 34014 0					स्वा/-	घेऊन या कार्यालयास सादर करावा.
बाना क्षेत्र, नागपूर–440008 असे मानली जाईल. इंजीएम मध्य खालाल नमूद ठराव सदस्याच्या मान्यतसाठा प्ररतापित फल जाठ.	N. Witchester							वाधिकारी	ज्या अर्थी उक्त मुदतीत व उक्त प्रमाणे कुणाचाही आक्षेप/हरकत
क्रमांक इंजीएम मध्ये भागधारकांच्या मंजूरीसाठी ठराव							नगर पा	रेषद, बुटीबोरी	झाल्यास सदर भूखंड श्री. भाष्कर वामनराव सावरकर यांचे नावे म
200400 २००१ २००१ २००१ २००१ २००१ २००१ २००१ २०		110				200	Contest challenge		नियमानुसार रितसर नियमितीकरण करून दिले जाईल. त्यानंतर
े जी गया है एस एम है प्लेटफॉर्म ते बी एस है मेन बोडीकडे कंपनीचे स्थलांतर				ॲस्पायर हं	म फायना	न्स कॉर्पोरेष	रान लिमित	ČS	पाठविलेले, निनावी असलेले, मंडळाच्या आवक-जावक विभाग
2 C C c c c c c c c c c c c c c c c c c	ASI	IRE	मोतीलाल अ	ओस्वाल टॉवर, र	हेमतल्ला सयानी म	ार्ग. एसटी डेपोसमें	ोर, प्रभादेवी, मुंग	बई-400025.	
	A Matilal Oay	al Group Company	र्डन	मेल: info@ah	cl.com. CIN	: U65923MH2	2013PLC248	3741	पोहोच घेतलेले, मुदतीनंतर सादर केलेले आक्षेप/हरकत विचारात घेत
त्याही वैधानिक फेरबदल किंवा पुन्हा कायदासह) कंपन्यांच्या (व्यवस्थापन आणि प्रेशासन) नियम 2014 (नियन) के सिक्यरिटीज अँड			the second se	and the state of t	अचल मालग	A REAL PROPERTY AND A REAL			नाहीत व त्यास मंडळ बांधील राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी
			מו	बा सूचना(भवला माला		ो चिक्सप्रियराखेषान	औद रिकन्स्टक्शन ऑफ	स्वा/-
								अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ स्ट (एनफोर्समेन्ट) ॲक्ट, प्रक्लेट 13(12) अंवर्गत	उपमुख्य अधिकारी,
ोजित केली जात आहे, ज्यासाठी समेच्या ठिकाणी समासदाच्या शासराक उपाख्यताचा जायर्थपत्री गजित.									अमरावती गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, अ
र रिगॉगिटरीज / ही पी / कंपनीचे कंपनीचे आएटीए / कंपनी मध्य नादणीकृत आह. ज्या तदरपाय इनेल परा तय तद्व महत्व म								रांना प्रत्येक खात्यापुढे नमूद	
नीच्या वेबसाइटवरून ही इंजीएम नीटीस डॉउनलीड करू शकतीत.									
क्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे इंजीएम च्या सूचनंत नमूद कलल्या व्यवसायावर सदस्याना दूरस्वयना पुरान क्या कार्या न ण्याची संधी असेल. इंजीएम दरस्यान सदस्यांसाठी रिमोट ई—मतदान किया ई—मतदान करण्याचा मार्ग ईजीएम च्या नेटिस मध्ये देण्यात 								ग्रेकाग्रंनी सदर नियमांमधील करीत खाली नमूद केलेल्या	(27) L&T Technology Service
ता आहे. इंजीएम मध्ये व्हीसी/आएव्हाएम द्वीर उपास्थित रहिण्यीचा प्राक्रया पण यो सूचनत वर्गता व स्वात जीव 2021 रोजी सायकाळी 05									
नीच्या भागघारकांसाठी मतदानाचा कालावधी 12.02.2021 राजी संकोळी 10 वाणती सुरू ठाइल जाला 14.022021 राजी से वर्तु ता समाप्त होईल. कंपनीच्या असामान्य सर्वसाघारण समेला उपस्थित राहण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्याच्या हेतूने कट					ते त्यांनी सदर मालम	त्तांच्या संदर्भात कोण	ताही व्यवहार करू	नये आणि असा कोणताही	एल अण्ड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटे
ति सिमेरी होईसे. प्रमाणक प्रकार 05.02.2021 आहे. ह तारीख / रेकॉर्ड तारीख शुक्रवार, 05.02.2021 आहे.									(लार्सन ॲण्ड दब्रो लिमिटेडची उपकंपनी)
ह तारीख, रेकॉर्ड तारीख शुक्रवार, 05.02.2021 आह. गंक 05.02.2021 च्या कट–ऑफ तारखेला/रेकॉर्ड तारखेनुसार या कालावधीत कंपनीचे जे मागघारक एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किया दिरियताइण्ड स्वरुपात सनमाग घारण करतात ते त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करू शकतात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ईजीएम मच्ये	सोडवन घेण	यासाठी उपलब्ध अ	असलेल्या वेळेच्या संदर्भ	भौत कर्जदारांचे लक्ष	सदर आधानयमाच्या	अनुच्छद 13 च्या उ	वनावमाग (8) च्य तारण मालग	। तत्तुवाकड ववन्त्रति नतः	CIN: L72900MH2012PLC232169
iटेरिखाइउन्ड स्वरुपात सममाग घारण करतात ते त्यांचे मतदान इलंक्ट्रानिक पेढतान कर्ष शकतात. इलंग्रहागण्य भुद्धात उ दान उपलब्ध करुन देण्यात येईत्व आणि ज्या सरस्यांनी सिर्गेट ई-वोटिंग्दाईर मत दिले नाठी ते सदस्त ईजीएम मध्ये मतदानाचा हक्क रू शकतात. ज्या सदस्यांनी रिमोट ई–वोटिंगद्वारे मते दिली आहेत ते ईजीएम मध्ये माग घेऊ शकतात परंतु ईजीएम मध्ये मत	अ. द		कर्जदार/सह-कर्जदार,	7 मागणी प दिनांक व	6	घेण्याचा नांक	तारण भाषा	नताच जनन	नोंटणीकन कार्यालयः एल. ॲण्ड टी. हाऊस, एन. एम. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-
क शकतात. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मते दिली आहेत ते ईजीएम मध्य भाग घऊ शकतात परंतु ईजाएम मध्य भत दण्यात	क्र.		दाराचे नाव	18-02-2	torr t		. 11. विनायक न	गर, सर्व्हे 402/1, बालार्ज	t दूरध्वनी: (९१ २२) ६७५२ ५६५६; फॅक्स: (९१ २२) ६७५२ ५८९३
राहणार नाहीत. गेस पाठविल्यानंतर परंतु कट ऑफ तारखेच्या आधी ज्या लोकांनी सममाग ताव्यात घेतले आहेत आणि कंपनीचे सदस्य बनले आहेत ते			216-170029133 : आणि मनीषा संदीप ग			मंदिराजव	वळ ४४४५००, व	ाशीम, महाराष्ट्र	ई-मेल: investor@ltts.com; वेबसाईट: www.LTTS.com
केल करो है. बोहिंग्रमाती बोहिएसएलशा सपक साथ शक्तात.	2 4		316-170034512	19-12-2				मालेगाव, वाशीम, महाराष्	टपाली मतदानाची सूचना
ार्थन नव कुर्णाट गिर्जा प्रार्थ प्रार्थन में स्वित् स्वळावर उपलब्ध आहे. (गुलग्री नोटिस www.Nakodas.com कंपनीच्या संकेतस्वळावर उपलब्ध आहे. (सदांची नोंदवही आणि कंपनीच्या माग हस्तांतरणांची पुरस्तके (बुक क्लोजर) शनिवार 06 फेब्रुवारी 2021 ते सोमवार 15 फेब्रुवारी 2021	मोह-		आणि कविता मोहन र			44450			
सिंदीची नीदवेही आणि केपनाच्या नीन हरेगोरिंगांची उर्राय (उन रिसेन) सामग्रे के उन्हें न्ही दिवस घरून) असामान्य सर्वसाधारण समेसाठी वंद राहतील.	3	LXWAS00	315-160018881	30-04-2		1-2021 एस एच	क. 115, प्लोट	क. सीटीएस क्र. 1403 क व देवी मंदिराजवळ	च्या नियम २० आणि २२ सहवाचित कंपनीज ॲक्ट, २०१३ च्या संवर्शन
सी दिवस घरून) आसामान्य सर्वसाधारण समसाठी बंद राइताल. त्ल्याकडे ई—गतदान प्रणालीहारे ईजीएस आणि ई—गदानास उपस्थित राहण्यासंबंधी काफ़ी शंका असल्यास किंवा समस्या असल्यार एण www.evotingindia.com वर सहाय्य विमागात किंवा उपलब्ध ई—गतदान मॅन्युअवचा संदर्भ घेऊ शकता. आपण www.evotingindia.com वर सहाय्य	पूनम	सत्यनारायण व्या	स आणि पद्मा पूनम व	व्यास, रु. 541	426/-		भहाराष्ट्र 44450		वर्ग्तरींच्या अन्सेधाने आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे वितरीत ८ एप्रि
ाण www.evotingindia.com वर सहाय्य विभागात किंवा उपलब्ध इन्यापान पंजुक्तावा प्राप्त केंद्र लिखा है। Ipdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल द्वारे किंवा श्री नितीन कुंदर (022–23058738) किंवा श्री मेहबूब लखाने	t l	सत्यनारायण	कजोडीमल व्यास	211	1.1.1.1		- A	vanhlinin N	िनोकिन मामान्य प्रसिपनक क 98/2020 93 एप्रिल. २०२० दिनाकि
poesk.evolnig@cusiniula.com पर इनल बार जिये गाया. 2-23058543) लेग श्री. राकेश दळवी (022-23058542) वर संपर्क साधावा. तर्फे नाकोडा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लिमिटेड	1 10119: 110				गाशिकन	अधिकारी (ॲस्पार	स्वा/- गर होम फायनान	न कॉर्पोरेशन लिमिटेड)	परिपत्रक क, १७/२०२०, १५ जून, २०२० दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. आणि २८ सप्टेंबर, २०२० दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. ३३/२०२० आणि इ
तफ नाकाखा युप आफ इंडरर्, जिस्तिय काणः नागपूर सही प्रतुल वाते (कंपनी सेक्रेटरी	दिनांकः 2	2.01.2021	ऱ्यास इंग्रजी मजकूर ग्र	तबा धारणयात येईल	Alleideu	Sudding Colours			अाणि २८ संप्टबर, २०२० दिनाकित सामान्य परिपत्रय प्र. ३३/ २०२० जानि - २०२० दिनांकित सामान्य परिपत्रक क्र.३९/२०२० (''एमसीए परिपत्रक
लांकः 22.01.2021	*भाषातराम	च्य त्रुटा आढळल	यास इंग्रेजी नजपूर प्र	तित वर्षनारा वर्षत	the shirts	1001 100			• • • • • • • • • • • • • • • • • • •
	गुहनिर्माण	न शेचनित	तम मंदल	E E	अस	रावती गहनि	र्माण व क्षे	त्रविकास मंडळ	, रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्यूलेशन ४४ आणि सवसाधारण
	गृहानमाण	व दार्गापप	गारेजिल घटक)	ਸਭਾਵਾ	= (महारा	ष्ट गहनिर्माण व क्षे	त्रविकास प्राधिव	त्रणाचा प्रादेशिक घटक	े जिल्लीगल जनारहेन २ आणि अमलात असलल्या अन्य फायद आणि ।
	र्गण व क्षेत्रविकास ग भवन, मालटेक	आधिकरणीचा नी गोड तोएं ग	आपाशक जटक)	MMADA	deap	गहनिर्माण भवन.	मालटेकडी रोड,	टोपे नगर, अमरावती	अन्यालनामध्य कपना भागधारकादरि कवळ इलक्टानिक साधनानाकरा (३
गहानमाण भवन, मालटकडा राड, टाप गगर, जनराजपा		डा राड, टाप नग	it, 01410411		1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1		0		टपाली मतदानाच्या मार्गाने मंजूर करण्यात येणाऱ्या खालील प्रस्तावित ठरावांवर
जाहीर नोटीस	हीर नोटीस					जाहीर नो	टास		करीत आहे. 9) डॉ. केशब पांडा (डीआयएन : ०५२९६९४२) यांची कंपनीचे मुख्य कार्यकार
- nerv merv	and the state of the local division of the state of the s	and the second second				· · ·			अपनि त्यत्वरूभारतीय संचालक म्हणन ३१ मार्च २०२१ पर्यत मदतीची वि
या अर्थी अमरावती गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अधिनस्त, ज्या अर्थी अमरावती गृहनिर्माण	ग व क्षेत्र वि	कास मंडळ	ाचे अधिनस्त,		अमरावती गृ	होनमोण व ध	क्षत्र विकास	मंडळाचे अधिनस्त तसेच विदर्भ हाऊसिं	
या अर्था अमरावता गृहानमाण व क्षेत्र विकास मंडळाव जावनारा, जा जास जास साम गृहनिर्माण व	A CONTRACT OF A	The second second		1. 0 0 0	0		TTTT TTTTT	THE TOPIC TOPIC	

(पूर्वाश्रमीचे नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ तसेच विदर्भ हाऊसिंग

बोर्ड) २१६ भूखंड अत्यल्प उत्पन्न गट, बाजोरिया नगर यवतमाळ, जि.

गतनमान्त्र या नमाहतीमधील भरवंड कमांक-७६ श्रीमती प्रेमलता शंकरलाल

जगाग विगंक

बोर्ड) <u>११६ भूखेंड</u> अत्यल्प उत्पन्न गट, बाजोरिया नगर यवतमाळ, जि. बोर्ड) <u>१५२ गाळे अत्यल्प उत्पन्न गट, बाजोरिया नगर यवतमाळ,</u> जि.

(पूर्वाश्रमीचे नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ तसेच विदर्भ हाऊसिंग

करणे – सामान्य ठराव ; श्री. अमित चङ्घा (डीआयएन : ०७०७६१४९) यांची कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण - वेळ संचालक म्हणून ३१ मार्च, २०२९ पर्यंत मुद्दतीचा विस्तार

WWW.LOKSATTA.COM

WWW.INDIANEXPRESS.COM THE INDIAN EXPRESS, FRIDAY, JANUARY 22, 2021

years - under SOURA GRUHA YOJANE (SGY); Availability of or Big Supmission/ Date Date : 21.01.2021 Published For Kotak Mahindra Bank Limited Work Description The FIR, the basis, on which & time of opening of bids Bids Between 22.01.2021 @ 16:00 hrs and 10.02.2021 @ Date the arrests were made, said vio-16:00 hrs. Last date for Submission of Queries & Clarifications: NAKODA GROUP OF INDUSTRI TPDDL/ENGG/ENQ/200001249/20-21 lence started when leaders of the 27.01.2021 @ 17:00 hrs. Last date for Bid Submission: 27.01.2021 at 1600 Hrs/ Rfx.- 5000001991/5000001906 22.10.2020 rath vatra started raising religious CIN: - L15510MH2013PLC249458 27.01.2021 at 1630 Hrs 10.02.2021 @ 16:00 hrs. Opening of Techno-commercial Bids: PO for SITC of IEDs and RTUs in PAN Registered Office: - 239, South Old Bagadganj, Small Factory Area, Nagpur-440008 slogans loudly when the rath 11.02.2021 @ 16:15 hrs. For details please visit website: Contact:-0712-2778824, Email:- cs@nakodas.com, Website:- www.nakodas.com TATA Power-DDL reached Masjid Chowk. https://eproc.karnataka.gov.in. and for assistance call: NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE Complete tender and corrigendum document is available on our NOTICE IS HEREBY GIVEN that Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Members of Nakoda Group of Industries Limited will be held on Monday, 15th February, 2021, at 10.30 A.M. through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the business as mentioned in the EGM Notice and seek approval of shareholders of the company for the e-procurement Help Desk No. 080-4601 0000/2263 1200/6894 8777. website www.tatapower-ddl.com-Vendor Zone --> Tender / Corrigendum Documents SC issues notice Sdl Contracts - 011-66112222 General Manager (DSM) For electricity related complaints Call: 1912 Download BESCOM Mithra Mobile APP on petition **BESCOM**, Bengaluru following resolutions:-Resolutions for seeking Approvals of Shareholders in the EGM Sr. No. READ Express CAREERS To Increase the Authorized Share Capital of the company and alteration/ amendment of Memorandum of Association COVID-19. DO NOT PANIC, BE AWARE against web Approval for the Issue of Bonus Equity Shares. Maintain 6 Feet Every THURSDAY in The Indian Express, Migration of the company from BSE SME Platform to BSE Main Board. series 'Mirzapur' Wear Follow Physical Hand The place of meeting shall deemed to be Plot No. 239, South Old Bagadganj, Small Factory Area, Nagpur – 440008 Mask Hygiene Distancing In view of the continuing COVID-19 pandemic and pursuant to the General Circular Nos. 14/2020, 17/2020, and 20/2020 dated The Financial Express and Loksatta 08.04.2020, 13.04.2020 and 05.05.2020 respectively and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force) read with Rule 20 of the EXPRESS NEWS SERVICE NAGPUR NAGARIK SAHAKARI BANK LTD., NAGPUR Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules"), as amended from time to time, read with the MCA NEW DELHI, JANUARY 21 companies (wanagement and Administration) Rules, 2014 (time Rules), as amended from time to time, read with the MLA Circulars, SEBI Circular and pursuant to Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") Extra - Ordinary General Meeting of the Company is scheduled to be held on Monday, 15th February 2021, at 10.30 A.M. through VC/OAVM, which does not require physical presence of members at a common 0 (MULTISTATE SCHEDULED BANK) THE SUPREME Court on H.O. 79, Dr. Ambedkar Chowk, Central Avenue, Nagpur-8, Tel. No. 0712-2763301, 2764313. E-mail : recovery@nnsbank.com, website : www.nnsbank.co.in Thursday issued a notice to As per the aforesaid circulars the notice of EGM has been sent by e-mail to those eligible Members whose e-mail address are Amazon Prime Video and Excel E BORROWER FOR SALE BY PRIVATE TREATY registered with the Depositories/ DP/ Company's RTA/the Company. The members whose email addresses are not registered, NOT Entertainment, the makers of Whereas in exercise of powers conferred and as per the provisions of Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and can download the said Notice from the Company's Website. Members will have an opportunity to cast their voles remotely or during the EGM on the business set forth in the Notice of EGM 'Mirzapur', on a plea seeking a Enforcement of Security Interest (Enforcement) Act 2002 read with provisions of rule 8 & 9 of the Security Interest Enforcement rule 2002, the through electronic voting systems. The manner of remote e-voting or e-voting during EGM for members has been provided in the ban on the second season of the undersigned being duly empowered under the Act desires to sale the following Secured Assets by Private Treaty as per Rule 8(5)d of the above rules as Notice convening EGM. Instructions for attending EGM through VC/OAVM are also provided in the said Notice. web series on the ground that it The voting period begins on 12.02.2021 at 10.00 A.M. and ends on 14.02.2021 at 5.00 P.M. for the shareholders' of the mentioned in previous Sale Notice published on 21.03.2018.. The undersigned has received an offer to purchase the secured asset from the prospective purchaser by way of private treaty and on such terms "has completely tarnished the Company. The Cut Off date / record date for the purpose of determining eligibility of Members to attend the EGM of the Company acceptable to the bank in line with the provisions of Rule 8 sub rule 8 of above rules including the Reserve Price (consideration) for the Secured Asset historical and cultural image of is Friday, 05th February, 2021. During this period shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date / record date of 05.02.2021 may cast their vote electronically. E-voting shall be made the city/district". The petition as Rs. 8,00,000=00 In compliance with Rule 8 sub rule 6 of above rules, a notice is hereby given to the borrower that in case he fails to make payment of the total available at the EGM and the members who have not casted their votes by remote e-voting can exercise their voting rights at the also sought setting up of a pre-EGM. Members who have casted their votes by remote e-voting can participate in the EGM but shall not be entitled to cast votes outstanding dues within 15 days of this notice i.e. before 04.02.2021, the Secured Asset detailed below will be sold by way of private treaty and balance screening committee for proafter adjusting the sale proceeds will be recovered with interest and cost from the borrower upto realisation of dues. at the EGM. The persons who have acquired shares and become members of the company after the notice is sent but before Cut-off date grammes directly launched on Description of immovable property online platforms. may contact CDSL for E-voting at EGM. Name of the borrower Notice of EGM is available on the website of the Company www.nakodas.com. A bench headed by Chief All that undivided 3.21% share and interest in the piece and parcel of land at The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Saturday 06th February 2021 to Shri Avinash Padmakarrao Chorghade, R/o.Maithili Plot No. 25 bearing Khasra No. 237/1 & 239/2 (old) and Kh. No. 58/23 (new), Monday, 15th February 2021 (both days inclusive) for Extra-Ordinary General Meeting. If you have any queries or issues regarding attending EGM & e-Voling from the e-Voling System, you may refer the Frequently Justice of India S A Bobde also Apartment, 3rd floor, Congress nagar, Opp.Dhanwate P.H.No.5, Mouza-Wadi, Tahsil Nagpur-Gramin, Dist. Nagpur, admeasuring 752 sought the response of the cen-National College, Near Shyam tower, Nagpur - 440012. Sq. Mtrs., together with all that R.C.C. Superstructures comprising of an Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to tral government on the petition Demand Notice Dt. 28.11.2017/Possession Notice helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Apartment No. 104 on the First Floor, admeasuring 680.00 sq. ft., in the Dt.04.03.2020/Outstanding Rs.14,06,104/- As On 31.10.17 filed by Sujeet Kumar Singh, a multistoried building known and styled as "SHRI GOPAL COMPLEX". For Nakoda Group of Industries Limited Rakesh Dalvi (022-23058542). +FURTHER Interest @ 12.00% W.E.F. 01.11.2017 38-year-old farmer from a vil-Pratul Wate Sd/-M.K.SHAH (AUTHORISED OFFICER) Place:- Nagpur lage in Uttar Pradesh's Mirzapur. Company Secretary & Compliance Officer NAGPUR NAGARIK SAHAKARI BANK LTD. (HEAD OFFICE.NAGPUR.) Place : Nagpur Date: - 22nd January, 2021 FULL REPORT ON Date : 22.01.2021 www.indianexpress.com NAGPUR

EXPRESS NETWORK